

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची पुनर्रचना आणि
एकछत्री नियंत्रणाबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग

शासन निर्णय क्रमांक:- डब्ल्यूएलपी-०७१८/ प्र.क्र.२६८/फ-१

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : ०४ डिसेंबर, २०१८.

- वाचा :-** १) महसूल व वन विभाग शासन अधिसूचना क्र. डब्ल्यूएलपी-१००७/प्र.क्र.२९७/फ-१, दिनांक २९ सप्टेंबर, २०१०.
- २) राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधीकरण, पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालय, केंद्र शासन नवी दिल्ली यांचे पत्र क्रमांक १५-२२/२०१६-NTCA, दिनांक २४/०५/२०१६.
- ३) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचेकडील पत्र क्र. कक्ष- २३(२)/वजी/सर्व्हे/प्र.क्र.०४/२२२५ दि. १८/०९/२०१८.
- ४) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचेकडील पत्र क्र. कक्ष- २३(२)/वजी/सर्व्हे/प्र.क्र.०४/२७४३ दि. १/११/२०१८.

प्रस्तावना :-

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधीकरण, पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालय, केंद्र शासन नवी दिल्ली यांचेकडील संदर्भीय पत्र क्र. २ येथील पत्रान्वये व्याघ्र प्रकल्पाचे कोअर क्षेत्रासभोवताल जाहीर करण्यात आलेले बफर क्षेत्र, संबंधीत क्षेत्र संचालक यांचे एकछत्री नियंत्रणाखाली आणण्याचे निर्देश दिले आहेत.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्गत १२६८.०३ चौ.कि.मी. क्षेत्र बफर क्षेत्र म्हणून शासन अधिसूचना महसूल व वनविभाग क्र.डब्ल्यूएलपी-१००७/प्र.क्र.२९७/फ-१, दिनांक २९ सप्टेंबर, २०१० अन्वये अधिसूचीत केलेले आहे. सदर क्षेत्रापैकी ५२८.५६ चौ.कि.मी. क्षेत्र पूर्वीपासूनच मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती यांचे थेट नियंत्रणाखाली आहे. उर्वरित बफर क्षेत्र ४ प्रादेशिक वनविभागाकडे (अकोला वनविभाग, बुलढाणा वनविभाग, पूर्व मेळघाट वनविभाग व पश्चिम मेळघाट वनविभाग) विभागले आहे. प्रादेशिक वनविभागाकडे असलेले बफर क्षेत्र, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती यांचे नियंत्रणाखाली आणणे आवश्यक आहे.

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी संदर्भीय पत्र क्रमांक ३ व ४ अन्वये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची पुनर्रचना आणि एकछत्री नियंत्रण करण्याबाबत प्रस्ताव शिफारशीसह शासनास सादर केलेला आहे. सदर प्रस्तावास अनुसरून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करण्याचे उद्देशाने तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे बफर क्षेत्र मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती यांचे एकछत्री नियंत्रणाखाली आणण्याकरिता पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे:-

शासन निर्णय :-

१. पूर्व मेळघाट वनविभाग (१७५०८.८५ हे.), पश्चिम मेळघाट वनविभाग (२२०४६.६२ हे.), बुलढाणा वन विभाग (३३६७.०९ हे.) व अकोला वनविभाग (९४५.३० हे.) यांचे अधिनस्त असलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे बफर क्षेत्राचे व्यवस्थापन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या नियंत्रणाखाली आणण्यात येत आहे.
२. अमरावती वनवृत्तांतर्गत पूर्व मेळघाट व पश्चिम मेळघाट वन विभागाकडील बफर क्षेत्र व्याघ्र प्रकल्पाकडे वळते केल्यानंतर उर्वरीत २ प्रादेशिक विभागाचे शिल्लक राहणा-या क्षेत्रासाठी मेळघाट (प्रादेशिक) वन विभाग निर्माण करण्यात येत आहे. उप वनसंरक्षक, पश्चिम मेळघाट वन विभाग यांच्या पदनामात बदल करून उप वनसंरक्षक, मेळघाट (प्रादेशिक) वन विभाग असे करण्यात येत आहे.
३. मेळघाट (प्रादेशिक) वनविभागाचे मुख्यालय परतवाडा येथे राहिल. नव्याने निर्मित मेळघाट (प्रादेशिक) वनविभागाचे वनपरिक्षेत्र निहाय क्षेत्राचा तपशील परिशिष्ट क्र. १ मध्ये नमूद आहे.
४. नव्याने निर्मित होणा-या मेळघाट (प्रादेशिक) वनविभागाचे व्यवस्थापनासाठी व कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी खालीलप्रमाणे ३ उपविभाग निर्माण करण्यात येत आहे. सदर उपविभागांचे व्यवस्थापन सहाय्यक वनसंरक्षक दर्जाचे अधिकारी यांचेकडे राहिल.

अ. क्र.	उपविभाग	मुख्यालय	सहाय्यक वनसंरक्षकाचे पदनाम	प्रशासकीय नियंत्रणा खालील वन परिक्षेत्राचे नाव
१	उपविभाग-१	धारणी	सहाय्यक वनसंरक्षक, धारणी	धारणी, सुसर्दा
२	उपविभाग-२	घटांग	सहाय्यक वनसंरक्षक (कॅम्पा व वन्यजीव)	घटांग, जारिदा
३	उपविभाग-३	परतवाडा	सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व अतिक्रमण निर्मूलन)	अंजनगाव परिक्षेत्र, परतवाडा काष्ठआगार, प्रकाष्ठ निष्कासन घटक, परतवाडा

५. यवतमाळ वनवृत्तांतर्गत अकोला(प्रादेशिक) वनविभागातील बफर क्षेत्र व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरीत करून आणि अकोला (प्रादेशिक) वनविभागाकडे असलेले वाशिम जिल्ह्याचे वनक्षेत्र वगळून फक्त अकोला जिल्ह्यातील वनक्षेत्रासाठी अकोला(प्रादेशिक) वन विभागाची पुनर्रचना करण्यात येत आहे.
६. पुनर्रचनेनंतर अकोला(प्रादेशिक), वनविभागाचे व्यवस्थापन अमरावती वनवृत्ताकडे वर्ग करण्यात येत आहे. पुनर्रचनेनंतर अकोला (प्रादेशिक) वनविभागाचे वनपरिक्षेत्र निहाय क्षेत्राचा तपशील तक्ता क्रमांक १ मध्ये नमूद आहे.

तक्ता क्रमांक १

अ.क्र.	जिल्हा	वनविभाग	वनपरिक्षेत्र	मुख्यालय	क्षेत्र (हे)
१	अकोला	अकोला	अकोला	अकोला	४५९१.३०
२			आलेगाव	आलेगाव	१०७१२.१८
३			बारिशटाकळी	बारिशटाकळी	१३५०९.२१
४			पातुर	पातुर	८५८४.८५
एकूण अकोला वनविभाग (अकोला जिल्हा)					३७३९७.५४

७. नव्याने प्रस्तावित अकोला (प्रादेशिक) वनविभागामध्ये केवळ अकोला जिल्ह्यातील वनक्षेत्र ठेवण्याचे प्रस्तावित असल्यामुळे, वाशिम जिल्ह्यातील वनक्षेत्रासाठी नवीन वाशिम वनविभाग निर्माण करण्यात येत आहे.

८. पूर्व मेळघाट वनविभाग येथील उपवनसंरक्षक हे पद वाशिम वनविभागाकरिता वर्ग करण्यात येत आहे. वाशिम वनविभागाचे वनपरिक्षेत्रनिहाय क्षेत्राचा तपशिल तक्ता क्रमांक २ मध्ये नमूद आहे.

तक्ता क्रमांक -२.

अ.क्र.	जिल्हा	वनविभाग	वनपरिक्षेत्र	मुख्यालय	क्षेत्र (हे)
१	वाशिम	वाशिम	वाशिम	वाशिम	६४८५.८३
२			मालेगांव	मालेगांव	११९७५.४२
३			कारंजा	कारंजा	५७०३.८४
४			मानोरा	मानोरा	१३६०४.५८
एकुण वाशिक वनविभाग (वाशिम जिल्हा)					३७७६९.६७

९. अमरावती वनवृत्तातील पूर्व मेळघाट व पश्चिम मेळघाट यांच्याकडून हस्तांतरीत होणा-या बफर क्षेत्रासाठी मेळघाट वन्यजीव विभाग निर्माण करण्यात येत आहे.

१०. मेळघाट वन्यजीव विभागाचे व्यवस्थापनाकरिता अमरावती येथील कार्यआयोजना विभागातील वनसंपत्ती सर्व्हेक्षण घटक येथे कार्यान्वीत असलले विभागीय वन अधिकारी हे पद मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे वर्ग करण्यात येत आहे.

११. मेळघाट वन्यजीव विभागाचे मुख्यालय परतवाडा येथे राहिल.

मेळघाट वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्रनिहाय क्षेत्राचा तपशिल तक्ता क्रमांक ३ मध्ये नमूद आहे.

तक्ता क्रमांक -३.

अ.क्र.	वन परिक्षेत्र	वनक्षेत्र (हे.)	वनेत्तर क्षेत्र (हे.)	एकूण क्षेत्र (हे.)	वनपरिक्षेत्र मुख्यालय
१	अकोट	९०४२.५०	४४.७०	९०८७.२०	खोंगडा
२	धुळघाट	१३००४.१२	२२९२.७६	१५२९६.८८	धुळघाट
३	गाविलगड	३७४१.२४	१७४४.८८	५४८६.१२	चिखलदरा
४	घटांग	७८४४.१७	३८८.७४	८२३२.९१	घटांग
५	जामली	५९२३.४४	२६७४.३६	८५९७.८०	जामली
एकूण		३९५५५.४७	७१४५.४४	४६७००.९१	--

१२. मेळघाट वन्यजीव विभागाकरिता अमरावती वनवृत्तातील १ सहा. वनसंरक्षकाचे पद मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे वर्ग करण्यात येत आहे. तसेच मेळघाट वन्यजीव विभागातील आकोट वनपरिक्षेत्राचे मुख्यालय खोंगडा व जामली परिक्षेत्राचे मुख्यालय जामली येथे राहिल.

१३. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाचे मुख्यालय परतवाडा येथून चिखलदरा येथे स्थलांतरित करण्यात येत आहे.

१४. चिखलदरा येथील पूर्व मेळघाट वनविभाग बंद झाले नंतर रिकाम्या होणा-या कार्यालय इमारतीमध्ये गुगामल वन्यजीव विभागाचे कार्यालय कार्यान्वित करण्यात येईल. तसेच परतवाडा येथील गुगामल वन्यजीव विभागाचे कार्यालय इमारतीमध्ये मेळघाट वन्यजीव विभागाचे कार्यालय कार्यान्वित करण्यात येईल.

१५. बुलढाणा (प्रादेशिक) आणि अकोला (प्रादेशिक) विभागाकडील बफर क्षेत्र अस्तित्वात असलेल्या आकोट वन्यजीव विभागास संलग्न करण्यात येईल. पुनर्रचनेनंतर आकोट वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र निहाय क्षेत्राचा तपशिल परिशिष्ट क्रमांक २ मध्ये नमूद आहे.

१६. आकोट वन्यजीव विभागांतर्गत असलेले नरनाळा अभयारण्याकरिता वनक्षेत्रपाल पदाचे मुख्यालय आकोट येथून शहानूर येथे स्थलांतरित करण्यात येत आहे. तसेच आकोट वन्यजीव विभागासाठी अस्तित्वात असलेल्या फिरत्या पथकाचे मुख्यालय आकोट येथून हिवरखेड येथे स्थलांतरित करण्यात येत आहे.

१७. बुलढाणा (प्रादेशिक) वन विभाग यांचे अधिनस्त असलेले लोणार अभयारण्य व अकोला (प्रादेशिक) वनविभागाचे प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेले कारंजा-सोहोळ वन्यजीव अभयारण्य अकोला वन्यजीव विभागास संलग्न करण्यात येत आहे.

पुनर्रचनेनंतर अकोला वन्यजीव विभागाचा वनपरिक्षेत्र निहाय क्षेत्राचा तपशिल तक्ता क्रमांक ४ मध्ये नमूद आहे.

तक्ता क्रमांक -४

वनपरिक्षेत्र	मुख्यालय	वनक्षेत्र	वनेत्तर क्षेत्र	एकुण क्षेत्र (हे.)	समाविष्ट अभयारण्य
अकोला वन परिक्षेत्र	शेलुबाजार	५६५४.८५	३४९२.७२	९१४७.५७	काटेपुर्णा अभयारण्य व कारंजासोहळ अभयारण्य
खामगाव वनपरिक्षेत्र	खामगाव	११२५५.७४	०.००	११२५५.७४	ज्ञानगंगाअभयारण्य
बुलढाणा वनपरिक्षेत्र	बुलढाणा	९१००.८६	१६४.७०	९२६५.५६	ज्ञानगंगाअभयारण्य
मेहकर वनपरिक्षेत्र	लोणार	३६५.१६	०.००	३६५.१६	लोणारअभयारण्य
अकोला वन्यजीव विभाग एकुण क्षेत्र		२६३७६.६१	३६५७.४२	३००३४.०३	

१८. अकोला वन्यजीव विभागाचे अधिनस्त असलेले अकोला वन्यजीव परिक्षेत्राचे मुख्यालय अकोला येथून शेलू बाजार येथे स्थलांतरित करण्यात येत आहे.

१९. पुनर्रचनेनंतर अमरावती वनवृत्ताचे वनविभाग निहाय व वनपरिक्षेत्रनिहाय क्षेत्राचा तपशिल परिशिष्ट क्र. ३ मध्ये नमूद आहे, यवतमाळ वनवृत्ताचे वनविभाग निहाय व वनपरिक्षेत्र निहाय क्षेत्राचा तपशिल परिशिष्ट क्र. ४ मध्ये नमूद आहे, तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वन्यजीव विभाग निहाय व वनपरिक्षेत्र निहाय क्षेत्राचा तपशिल परिशिष्ट क्र. ५ मध्ये नमूद आहे.

२०. अमरावती वनवृत्त, यवतमाळ वनवृत्त आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा पुनर्रचनेपूर्वी आणि पुनर्रचनेनंतर पदनिहाय, वृत्तनिहाय कर्मचारी वृंदाचा तपशील परिशिष्ट क्र. ६ मध्ये नमूद आहे.

२१. पुनर्रचनेनंतर अमरावती वनवृत्तातील पूर्व आणि पश्चिम मेळघाट वनविभाग, लोणार अभयारण्य तसेच यवतमाळ वनवृत्तातील अकोला वनविभाग व कारंजा-सोहोळ, अभयारण्य येथील इतर मालमत्ता उदा. ईमारती, वाहने इत्यादीचे वाटपाबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर हे अंतिम निर्णय घेतील.

२२. सदरचे आदेश तात्काळ प्रभावाने अंमलात येतील.

२३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८१२०४१४५४१९२४१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

सहपत्र :- परिशिष्ट १ व ६

(सुजय दोडल)
सह सचिव (वने)
महसूल व वन विभाग

प्रतिलिपी :-

- १) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) मा.मंत्री (वने) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) मा.राज्यमंत्री (वने) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
- ५) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
- ६) प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
- ७) प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ८) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
- ९) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पुर्व नागपूर/पश्चिम मुंबई.
- १०) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक माहिती धोरण व तंत्रज्ञान, नागपूर.
- ११) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) /(प्रशासन व दुय्यम संवर्ग), नागपूर.
- १२) विभागीय आयुक्त, अमरावती.
- १३) मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), यवतमाळ / अमरावती.
- १४) मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती.
- १५) मुख्य वनसंरक्षक (कार्य आयोजना), नागपूर.
- १६) जिल्हाधिकारी, अमरावती / अकोला / यवतमाळ / वाशिम / बुलढाणा.
- १७) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती / अकोला / यवतमाळ / वाशिम / बुलढाणा.
- १८) उपवनसंरक्षक (प्रादेशिक) सर्व यवतमाळ व अमरावती वनवृत्त.
- १९) उपवनसंरक्षक (वन्यजीव) गुगामल / सिंफना / आकोट.

- २०) उप वनसंरक्षक (कार्य आयोजना), अमरावती.
- २१) विभागीय वन अधिकारी अकोला (वन्यजीव) विभाग.
- २२) महालेखापाल-१/२ (लेखापरीक्षण / लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई / नागपूर.
- २३) वित्त विभाग (व्यय-१० कार्यासन), मंत्रालय, मुंबई - ३२.
- २४) वन कक्षातील सर्व कार्यासने, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- २५) फ-१ कार्यासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२ (निवडनस्ती).

परिशिष्ट-१ :- मेळघाट (प्रादेशिक) वनविभागाचा तपशिल

अ. क्र.	वन परिक्षेत्राचे नाव	क्षेत्र (हेक्टर)	मुख्यालय	वर्तुळ	नियत क्षेत्र	शेरा
१	धारणी	१७००७.२२	धारणी	५	२२	कोणताही बदल न करता कायम ठेवण्यात येत आहे.
२	सुसर्दा	१६२३८.२८	ढाकणा	५	२०	पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा मधील ढाकणा परिक्षेत्राचे (११२०५.७७ हे.) व धुळघांट वनपरिक्षेत्राचे (५०३२.५१ हे.) क्षेत्र (बफर क्षेत्र वगळून शिल्लक क्षेत्र) एकत्रित करून त्याचे नव्याने सुसर्दा वनपरिक्षेत्र निर्माण करण्यात येत आहे.
३	घटांग	९३०१.७०	घटांग	३	१०	बफरक्षेत्र मेव्याप्र.ला हस्तांतरित केल्यानंतर उर्वरित चिखलदरा व घटांग परिक्षेत्रातील वनक्षेत्राचे मिळून नविन घटांग परिक्षेत्र करण्यात येत आहे.
४	जारिदा	१८१४४.५७	जारिदा	५	२५	कोणताही बदल न करता कायम ठेवण्यात येत आहे.
५	अंजनगाव	१५२१३.९१	अंजनगाव	५	२२	पूर्व मेळघाट वनविभाग, चिखलदरा मधील अंजनगाव वन परिक्षेत्राचे (१११४१.९४ हे.) व पश्चिम मेळघाट वनविभाग, परतवाडा मधील अकोट वनपरिक्षेत्राचे (४०७१.९७ हे.) क्षेत्र (बफर क्षेत्र वगळून शिल्लक असलेले क्षेत्र) एकत्रित करून पुनर्रचित अंजनगाव वनपरिक्षेत्र निर्माण करण्यात येत आहे.
एकुण		७५९०५.६८		२३	९९	

परिशिष्ट-२ :- आकोट वन्यजीव विभाग यांचेकडील वनपरिक्षेत्राचा तपशिल.

वनपरिक्षेत्र	वनक्षेत्र	वनेत्तर क्षेत्र	एकुण क्षेत्र (हेक्टर)	शेरा
धारगड	१९६८२.६४	२७२.३६	१९९५५.००	पुर्ववत
सोनाळा	१५८३९.७५	६१४८.९२	२१९८८.६७	बुलढाणा वनविभागातील जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील ९२७७.२५ हे. (३३६७.०९ हे. वनक्षेत्र व ५९१०.१६ हे. वनेत्तर क्षेत्र) बफरक्षेत्र सोनाळा वन्यजीव वनपरिक्षेत्राशी संलग्न करण्यात येत आहे.
नरनाळा	२१८०.३७	१५९६७.४८	१८१४७.८५	अकोला वन विभागातील १६९१२.७८ हे. (९४५.३० हे. वनक्षेत्र व १५९६७.४८ हे. वनेत्तर क्षेत्र) बफरक्षेत्र नरनाळा वन्यजीव वनपरिक्षेत्रात संलग्न करण्यात येत आहे.
वान	११६४७.२८	१८१.३२	११८२८.६०	पुर्ववत
सोमठाणा	८९३८.९१	३३३.१९	९२७२.१०	पुर्ववत
आकोट वन्यजीव विभाग	५८२८८.९५	२२९०३.२७	८११९२.२२	

परिशिष्ट-३ :- अमरावती वनवृत्ताचे वनविभागनिहाय व वनपरिक्षेत्रनिहाय क्षेत्राचा तपशिल.

अ.क्र.	जिल्हा	वनविभाग	वनपरिक्षेत्र	मुख्यालय	क्षेत्र(हे)	क्षेत्र (चौ.कि.मी.)
१	२	३	४	५	६	७
१	अमरावती	अमरावती	वडाळी	वडाळी	१०१३९.९५	१०१.४०
२			चांदूररेल्वे	चांदूररेल्वे	११३४५.७३	११३.४६
३			मोशी	मोशी	१२२०१.२४	१२२.०१
४			वरुड	वरुड	१०१९९.८५	१०२.००
५			परतवाडा	परतवाडा	७८४१.३९	७८.४१
एकुण					५१७२८.१६	५१७.२८
१	अमरावती	मेळघाट (प्रादेशिक)	घटांग	घटांग	९३०१.७०	९३.०१
२			अंजनगाव	अंजनगाव	१५२१३.९१	१५२.१४
३			जारीदा	जारीदा	१८१४४.५७	१८१.४५
४			धारणी	धारणी	१७००७.२२	१७०.०७
५			सुसर्दा	ढाकणा	१६२३८.२८	१६२.३८
एकुण					७५९०५.६८	७५९.०६
एकुण अमरावती जिल्हा					१२७६३३.८४	१२७६.३४
१	बुलडाणा	बुलडाणा	जळगावजामोद	जळगावजामोद	१३५३९.२९	१३५.३९
२			खामगाव	खामगाव	१६९५२.७१	१६९.५३
३			मोताळा	मोताळा	१०५६५.२५	१०५.६५
४			बुलडाणा	बुलडाणा	१४३२२.३१	१४३.२२
५			देऊळगावराजा	देऊळगावराजा	८१७७.८९	८१.७८
६			मेहकर	मेहकर	४१२९.३९	४१.२९
७			घाटबोरी	घाटबोरी	१३०२९.५७	१३०.३०
एकुण बुलडाणा वनविभाग (बुलडाणा जिल्हा)					८०७१६.४१	८०७.१६
१	अकोला	अकोला	अकोला	अकोला	४५९१.३०	४५.९१
२			आलेगाव	आलेगाव	१०७१२.१८	१०७.१२
३			बांशिटाकळी	बांशिटाकळी	१३५०९.२१	१३५.०९
४			पातुर	पातुर	८५८४.८५	८५.८५
एकुण अकोला वनविभाग (अकोला जिल्हा)					३७३९७.५४	३७३.९८
एकंदर प्रस्तावित अमरावती वनवृत्त					२४५७४७.७९	२४५७.४८

परिशिष्ट-४ :- यवतमाळ वनवृत्ताचे वनविभागनिहाय व वनपरिक्षेत्रनिहाय क्षेत्राचा तपशिल.

अ.क्र.	जिल्हा	वनविभाग	वनपरिक्षेत्र	मुख्यालय	क्षेत्र(हे)	क्षेत्र(चौ.कि.मी)
१	यवतमाळ	यवतमाळ	यवतमाळ	यवतमाळ	७७६३.१२	७७.६३
			दारव्हा	दारव्हा	१५१७७.५८	१५१.७८
			हिवरी	हिवरी	११५११.७०	११५.१२
			उत्तरआर्णी	आर्णी	१०६८८.८७	१०६.८९
			दक्षिणआर्णी	आर्णी	९१५२.८२	९१.५३
			जोडमोहा	जोडमोहा	१३३०५.८०	१३३.०६
			वडगावधानोरा	वडगाव	७२३१.७४	७२.३२
			नेर	नेर	७१७८.०८	७१.७८
			एकुण		८२००९.७१	८२०.१०
२	यवतमाळ	पुसद	पुसद	पुसद	७७९८.०६	७७.९८
			मारवाडी	मारवाडी	७५६४.४९	७५.६६
			महागांव	महागांव	१४१००.४९	१४१.००
			शेंबाळपिंपरी	शेंबाळपिंपरी	१००१६.९०	१००.१७
			उमरखेड	उमरखेड	१०२४०.५३	१०२.४१
			दिग्रस	दिग्रस	१२८६४.४३	१२८.६४
			काळी दो.	काळी दो.	८९३४.७८	८९.३५
			एकुण	०.००	७१५१९.६८	७१५.२०
३	यवतमाळ	पांढरकवडा	पांढरकवडा	पांढरकवडा	११४४७.९९	११४.४८
			मारेगाव	मारेगाव	१०८९५.५७	१०८.९६
			जामणी	जामणी	९५०६.७७	९५.०६
			मुकुटबन	मुकुटबन	७६११.९०	७६.१२
			वणी	वणी	१०३७६.७२	१०३.७७
			पारवा	पारवा	९४२४.८९	९४.२५
			घाटंजी	घाटंजी	७५५७.६३	७५.५८
			एकुण		६६८२१.४७	६६८.२१
४	वाशिम	वाशिम	वाशिम	वाशिम	६४८५.८३	६४.८६
			मालेगांव	मालेगांव	११९७५.४२	११९.७५
			कारंजा	कारंजा	५७००.८४	५७.०३
			मानोरा	मानोरा	१३६०४.५८	१३६.०५
			एकुण		३७७६९.६७	३७७.७०
एकुण यवतमाळ वनवृत्त					२५८१२०.५३	२५८१.२१

परिशिष्ट-५ :- मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वन्यजीवविभागनिहाय व वनपरिक्षेत्रनिहाय क्षेत्राचा तपशिल.

विभाग	वनपरिक्षेत्र	मुख्यालय	वनक्षेत्र(हे.)	वनेत्तर क्षेत्र (हे.)	एकुण (हे.)	शेरा
सिपना वन्यजीव विभाग	सेमाडोह	सेमाडोह	१९०७१.६३	४७०.६७	१९५४२.३०	पुर्ववत
	रायपुर	रायपुर	१५९८९.३१	३८३.५९	१६३७२.९०	पुर्ववत
	हतुरु	हतुरु	१५१८३.६२	१३७३.९८	१६५५७.६०	पुर्ववत
	चौराकुंड	चौराकुंड	१४९०८.७९	३६१.२१	१५२७०.००	पुर्ववत
	जारीदा	जारीदा	१४१९१.६३	१९७५.२७	१६१६६.९०	पुर्ववत
सिपना वन्यजीव विभाग			७९३४४.९८	४५६४.७२	८३९०९.७०	--
गुगामल वन्यजीव विभाग	हरिसाल	हरिसाल	१२०१०.४३	६६३.५७	१२६७४.००	पुर्ववत
	तारुबांदा	तारुबांदा	९६५६.७४	१२५६.६६	१०९१३.४०	पुर्ववत
	ढाकणा	ढाकणा	१६९२९.९३	६५९.१६	१७५८९.०९	पुर्ववत
	चिखलदरा	चिखलदरा	२२५२६.८५	२९१.४५	२२८१८.३०	पुर्नगठित
गुगामल वन्यजीव विभाग			६११२३.९५	२८७०.८४	६३९९४.७९	--
अकोट वन्यजीव विभाग	धारगड	धारगड	१९६८२.६४	२७२.३६	१९९५५.००	पुर्ववत
	सोनाळा	सोनाळा	१५८३९.७५	६१४८.९२	२१९८८.६७	पुर्नगठित
	नरनाळा	नरनाळा	२१८०.३७	१५९६७.४८	१८१४७.८५	पुर्नगठित
	वान	वान	११६४७.२८	१८१.३२	११८२८.६०	पुर्ववत
	सोमठाणा	शिवपुर	८९३८.९१	३३३.१९	९२७२.१०	पुर्ववत
अकोट वन्यजीव विभाग			५८२८८.९५	२२९०३.२७	८११९२.२२	--
मेळघाट वन्यजीव विभाग	अकोट	खोंगडा	९०४२.५०	४४.७०	९०८७.२०	पुर्नगठित
	धुलघाट	धुलघाट	१३००४.१२	२२९२.७६	१५२९६.८८	पुर्नगठित
	गाविलगड	चिखलदरा	३७४१.२४	१७४४.८८	५४८६.१२	पुर्नगठित
	घटांग	घटांग	७८४४.१७	३८८.७४	८२३२.९१	पुर्नगठित
	जामली	जामली	५९२३.४४	२६७४.३६	८५९७.८०	पुर्नगठित
मेळघाट वन्यजीव विभाग			३९५५५.४७	७१४५.४४	४६७००.९१	--

परिशिष्ट-६ :- मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या एकछत्री अंमलबजावणी करिता अमरावती वनवृत्त, यवतमाळ वनवृत्त तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा संयुक्त पदा बाबतचा तपशिल

अ. क्र.	पदांचे नाव	अमरावती वनवृत्त		यवतमाळ वनवृत्त	मेळघाट व्याघ्र प्रकल्पास हस्तांतरीत करण्यात येत असलेली एकुण पदे		अमरावती वनवृत्तास हस्तांतरीत / शिल्लक असलेली एकुण पदे		यवतमाळ वनवृत्ता करिता शिल्लक असलेली एकुण पदे
		(मंजुर पदे)		(अकोला व.वि. मंजुर पदे)	अमरावती वनवृत्त	यवतमाळ वनवृत्त	अमरावती वृत्तातील शिल्लक पदे	यवत माळ वनवृत्ताकडु नमिळा लेली पदे	
		पुर्व व पश्चिम मेळघाट	बुलढाणा वनविभाग /लोणार						
१	उपवनसंरक्षक	२	०	१	०	०	१	१	१
२	सहायक वनसंरक्षक	४	०	३	१	०	३	२	१
३	वनक्षेत्रपाल	१३	१	१३	६	०	८	७	६
४	कार्यालय अधिक्षक	२	०	१	१	०	१	१	०
५	मुख्य लेखापाल	२	०	१	१	०	१	१	०
६	लेखापाल	१८	०	११	५	०	१३	६	५
७	लिपीक	३०	०	१८	१०	०	२०	९	९
८	वनपाल	५९	१	२९	२१	१	३९	१५	१३
९	वनरक्षक	१८३	७	१४७	६५	३	१२५	७८	६६
१०	लघुलेखक	२	०	०	१	०	१	०	०
११	सर्व्हेअर	४	०	१	२	०	२	१	०
१२	पोलिस शिपाई	२	०	३	०	०	२	२	१

१३	जिप चालक	१३	०	४	४	०	९	२	२
१४	ट्रक्टर चालक	७	०	०	२	०	५	०	०
१५	महावत	२	०	०	०	०	२	०	०
१६	भांडार पाल	२	०	०	१	०	१	०	०
१७	बिनतारी संदेश यंत्रचालक	११	०	०	४	०	७	०	०
१८	नाईक	२	०	१	१	०	१	१	०
१९	शिपाई	५	०	४	२	०	३	२	२
२०	दफ्तरी	२	०	१	१	०	१	१	०
२१	वाहन स्वच्छक	५३	०	०	१८	०	३५	०	०
२२	चाराकापी	३	०	०	१	०	२	०	०
२३	टपाल वाहक	२	०	०	१	०	१	०	०
२४	खानसामा	१	०	०	१	०	०	०	०
२५	चौकीदार	११	०	१	४	०	७	१	०
२६	माळी	९	१	०	४	०	६	०	०
२७	संदेश वाहक	२	०	०	१	०	१	०	०
२८	वनमजुर	२२७	६	११४	८४	४	१४९	७०	४०